

#### TRANSCHEM LIMITED

July 8, 2023

To,
Corporate Relation Department
BSE Limited,
P. J. Towers, 1<sup>st</sup> Floor,
Dalal Street, New Trading Ring,
Rotunda Building, Fort,
MUMBAI – 400 001.

Dear Sir,

Ref: Company Code No. 500422.

Sub: Newspaper Publication of Notice of 46th AGM

Dear Sir,

Please take note that pursuant to Regulation 47 of SEBI Listing Regulations, the Company has given notice to shareholders by way of advertisement in newspaper regarding completion of dispatch of Notice of 46<sup>th</sup> Annual General Meeting that is scheduled to be held on Saturday, the July 29, 2023 through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) at 11.00 am and the remote e-Voting process that is being provided by NSDL and would commence on Wednesday, July 26, 2023 at (9:00 a.m.) and ends on Friday, July 28, 2023 at (5:00 pm).

Please find attached herewith the cutting of the Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) newspapers wherein the advertisement has been published for your reference and record

Thanking you.

Yours faithfully,

For Transchem Limited

Neeraja Karandikar

Company Secretary (ACS 10130)

**FINANCIAL EXPRESS** 

### MONSOON DEFICIT LARGE IN KEY STATES

## Kharif sowing lags, paddy & pulses down a quarter

SANDIP DAS New Delhi, July 7

**DESPITE MONSOON BEING** in active mode in the last fortnight, overall sowing of kharif crops paddy, pulses, oilseeds and cotton — trailed year ago level on Friday, according to the agriculture ministry.

So far, 35.3 million hectare (MH) has been covered under the kharif crops, a decline of 8.6% on year. Ministry officials said that total area sown till Friday is around 33% of total normalkharifsown area of 109 MH . "Gap in sowing activities is likely to be covered in the next two weeks, as deficiency in monsoon rain, after a late onset, has been largely bridged," the official said. Meanwhile, according to the India Meteorological Department (IMD), the rainfall deficiency declined to just 3% or normal level on Friday from over 40% a fortnight ago.

So far sowing of rice, pulses such as tur, urad and moong and oilseeds including groundnut and sunflower have declined by

**EXPRESS NEWS SERVICE** 

KARNATAKACHIEFMINISTER

Siddaramaiah on Friday pre-

sented a budget of ₹3.27 tril-

lion, of which ₹52,000 crore

will be spent to fulfil the five

pre-poll guarantees of the

MAHENDER SINGH MANRAL

**IN THE FIRST** such arrests in

recent years, the Central Bureau

of Investigation (CBI) on Friday

arrested three railway employ-

ees in connection with the June

2 train accident involving Coro-

mandel Express and two other

trains in Odisha's Balasore dis-

trict, in which 293 people were

fied as Senior Section Engineer

In-Charge (Signalling) Arun

Kumar Mahanta, Senior Section

Engineer Amir Khan and Tech-

nician Pappu Kumar Yadav, all

under IPC sections 304 (culpa-

ble homicide not amounting to

murder) and 201 (causing dis-

appearance of evidence of

offence, or giving false informa-

tion to screen offender)," a

FIRunderIPC sections 337, 338,

304A (causing death by negli-

gence) and 34 (common inten-

tion), and sections 153 (unlaw-

ful and negligent action

endangering lives of passen-

gers), 154 and 175 (endangering

lives) of the Railways Act, based

on an initial FIR registered by

the Government Railway Police

six-member CBI team went to

the site of the accident for exam-

ination. They also checked the

panel room of the station, which

displayed the signalling system

and later spoke to officials in the

CBI also collected from the rail-

ways documents and physical

and digital logs. The Shalimar-

Chennai Coromandel Express,

Bengaluru-Howrah Superfast

Express and a stationary goods

train were involved in the acci-

dent near Bahanaga Bazar rail-

waystation.Aparallelinvestiga-

tion by the Commissioner of

Railway Safety (CRS) has held

"multiple levels" of staff at the

Signalling Department respon-

the three signalling staff, who

were arrested on Friday, were at

the Bahanaga Bazar railway sta-

tion on the day of the accident,

carrying out replacement of an Electric Lifting Barrier at level

crossing no 94. The CRS report

According to the CRS report,

sible for the accident.

record room," a source said.

"After the June 2 incident, a

at Balasore police station.

The CBI had registered an

source said.

"They have been charged

posted in Balasore district.

Those arrested were identi-

& AVISHEK G DASTIDAR

New Delhi, July 7

probe: CBI arrests

Bengaluru, July 7

KHARIF SOWING SLOW % change on year 19.7 10 ministry, \*including jute& mesta, Sown -30 area as on July 7, 35.3 million hectare (MH) against average kharif (June-Sept) sown area of 109 MH

23.9%, 25.8% and 14.3% respectively on year so far. The sowing of cotton, a cash crop, is around 10.8% less than a year ago. However, sowing of coarse cereals such as maize, bajra and ragi and sugarcane have been up 19.7% and 4.6% on year respectively. Keypaddy growing states – Jharkhand (-37%), Odisha (-25%), West Bengal (-11%), Bihar (-26%) and Telangana (-36%) are still reporting

a year on poll guarantees

#### deficient rainfall.

IMD last week predicted 'normal' rainfall for the month of July, when around 40% of the monsoon precipitation typically occurs. Especially widespread in several parts of Maharashtra, Karnataka and Madhya Pradesh in the last couple of days would boost area under tur, moong,

IMD predicted enhanced

**HDC INDIA PRIVATE LIMITED** CIN: U74999MH2013FTC249120

Suday and along the foothills of

Himalayas and adjoining plains

during July 9- 12. It has pre-

dicted rainfall to continue over

Central India till July 9. Officials

said normal rainfall predicted in

July would boost kharif sowing.

July rainfall, which has a share of

more than 40% total precipita-

tion in the monsoon season

(June-Sept) is likely to be in the upper side of the "normal" range

(94-106%) of the LPA, IMD had

stated. The monsoon, after a

delayed onset over Kerala coast

in four years, has been in the

"active" mode since the last two

weeks. It covered the entire

country on July 2, six days ahead

of the normal date.

Registered Address: Flat 401, 4 th Floor B2 Wing, Sheth Midori, Ashokvan, Hanuman Tekdi, Shiv Vallabh Road Dahisar Mumbai City MH 400068 Phone: +919994904887. email: hdcindia2014@gmail.com

NOTICE Form No. INC-26 [Pursuant to rule 30 the Companies

(Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another)

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of HDC India Private Limited having its registered office at Flat 401, 4 th Floor, B2 Wing, Sheth Midori, Ashokvan, Hanuman Tekdi, Shiv Vallabh Road Dahisar Mumbai City 400068,

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 10th April,2023 to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra " to "State of Tamil Nadu". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharastra, within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company a

For and on behalf of the Applican HDC India Private Limited Pandiyan Anbu Kannan

Date: 08.07.2023 Place : Mumbai

approximately ₹52,000 crore Siddaramaiah has hiked will be spent and it is expected to reach about 13 million families. excise tax by 20% and revised guidance values of properties This means we will be providing on an average additional finanand raised revenue collection targets for the commercial tax, cial assistance of ₹4,000 to transport, and mines and geologydepartments."Throughour five guarantees, in a year,

₹5,000 monthly to each household, which is about ₹48,000 to ₹60,000 every year," he said. **WESTERN RAILWAY** 

#### Balasore train crash **CONSTRUCTION WORK** Divisional Railway Managar (WA), Western Railway, 6th floor, Engg. Deptt., Mumbai Central, three railway staff

Mumbai - 400 008. Invites E-Tender Notice No.BCT/23-24/109 Date: 07.07.2023. Work and location: Zone 3A-1: New works & all ordinary repairs works in Marine lines-Khar section in the jurisdiction of SSE (II)-Mumbai Central under ADEN (W-S)-Bandra. Approx. cost of work: ₹ 7500000/- EMD: ₹ 150000.00/-Date & Time of submission on 04.08.2023 till 15.00 hrs. Date & Time of opening on 04.08.2023 at 15.30 hrs. Regarding detailed nature of work, containing cost of tender document (non refundable), EMD, eligibility, criteria, similar nature of work, detailed tender conditions, please visit www.ireps.gov.in Manual offers will not be considered.

the location box caused sig-

293 people were killed in

the June 2 accident.

nalling error that led to the Coromandel Express entering a loop line before ramming into a stationary goods train. On that day, Mahanta was supervising the team carrying

out the replacement work at the level crossing while Khan was leading the team of technicians involved in the job. Technician Yadav was part of the team carrying out the actual job on ground, involving rewiring the location box at the level cross-

"After the accident, AK Mahanta, who was at the accident site, came to know from the Test-Room that the indication of the Crossover 17A/Bwas still showing Normal even when the point machines of 17A and 17B, at the site, were completely damaged," the CRS report said.

At the level crossing, Yadav, in the presence of Mahanta and Khan, discovered the wiring mistake. "Then he (Yadav) noticed that, on the cable side, no cable-core was connected; instead, 16 strand flexible wires were connected. He found that these wires, not visible from the front side, were drawn from back-side of the rack, and traced the other ends of the flexible wires which were left discon-During its investigation, the nected from terminals F23 & F24 during the barrier wiring

work," the CRS report said. The team also told the CRS that even after the accident, the team did not think their ongoing work had anything to do with the mishap and they continued to finish their work at the level crossing, working on a road-user signal.

Although this is not the first time the CBI is probing the train accident, officials said they do not recall if the agency has ever arrested railway officials for such accidents in the past.

In 2010, suspecting sabotage, the then Railway Minister Mamata Banerjee had ordered a CBI probe into the Gyaneshwari Express train derailment that had killed 148 people in West

## Like us on: fi facebook.com/WesternRly

Regd. Office: Pada no. 3, Balkum Village, Thane (West), Mumbai - 400 608 Ph: 022-25426356 E-mail: admin@jik.co.in Website: www.jik.co.in INTIMATION REGARDING 30™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO –VISUAL MEANS (OAVM) The Ministry of Corporate Affairs (MCA), vide its Circular No. 20/2020 dated May 05, 2020, read with General Circular No. 14/2020 and 17/2020 dated April 08, 2020 and General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 20/2021 dated December 12, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 and 03/2022 dated May 05, 2022 General Circular No. 10/2022 dated 28th December 2022 and other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), has allowed the Companies to conduct the AGM through VC or OAVM. In accordance with, the said circulars of MCA, SEBI, and applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR Regulations), the 30th Annual General Meeting ("AGM") of the members of JIK Industries Limited will be held on Monday, July 31, 2023, at 3:30

In compliance of the above circulars, the Company has sent electronic copies of the Annual ort along with the Notice of AGM to those shareholders whose email IDs are registered with the Company/Depository Participant as on the record date of June 30, 2023. The Notice of AGM along with Annual Report for the financial year 2021-22, will be available on the website of the Company at www.jik.co.in, on the website of National Stock Exchange i.e. www.nseindia.com, on the website of Bombay Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") i.e. www.evoting.nsdl.com

Manner of registering/updating Email addresses: For Physical Shareholders:

or the Registrar and Transfer Agent (RTA) at helpdesk@linkintime.co.in or the Company at A signed request letter mentioning your name, folio number and complete address, mobile

number and email address to be registered

Self-attested scanned copy of the Pan Card; and

Self-attested scanned of any document (such as Aadhar card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Members as registered with the company

Along with the above details, for registering the Bank Account details:

Bank Account Type; Bank Account Number MICR Code;

Scan copy of the cancelled cheque bearing all the above details for authentication. For Electronic Shareholders: Members holding shares in dematerialised mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants.

The remote e-voting as well as e-voting in the AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the company. The details of the e-voting will be specified in the Notice of AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID can access the e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which is mentioned in the AGM Notice. Members of the Company as on the cut-off date i.e., July 24, 2023, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. The facility for Remote e-voting shall be open from Thursday, July 27, 2023, from 9:00 A.M.(IST) to Sunday, July 30, 2023 (5:00 P.M.)

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies email at evoting@nsdl.co.in, Tel: 1800-222-990 for any grievances connected with the voting by

Date: July 08, 2023 Place: Thane

IFSC Code and

FOR JIK INDUSTRIES LIMITED Sd/- Rajendra G. Parikh Executive Chairman & CEO - DIN: 00496747

# Govt to engage with retailers on toy sourcing

**MUKESH JAGOTA** New Delhi, July 7

THE GOVERNMENT WILL engagewith top global manufac-

turers and retailers on Saturday to discuss ways to make India a sourcing destination for toys.

The discussions will be chaired by secretary in the department for promotion of industry and internal trade (DPIIT) Rajesh Kumar Singh and include representatives from Hamleys, Walmart, Ikea, Lego, Hasbro, Spinmaster, IMC, Lulu, Simba Dixie and Sanrio. Indian manufacturers who

include Microplastic, Aequs, Funskool, Playgrop, Dreamplast, OK Play, Universal, and Play Shifu.

will be the part of the discussion

"The discussions will focus on establishing India as a preferred meeting along with manufacturingcapabilities, skilled workforce and technological advancements made in the recent years. "The roundtable aims to encourage international compa-

> nies to explore strategic collaborations and sourcing opportunities with Indian manufacturers," the official said. The government is also working on a plan to include the toy

industry in its ₹1.97 trillion flagship manufacturing sector stimsourcing destination," an official ulus programme productionwho did not wish to be named linked incentive scheme. Apart from the quality control The recent policy steps that

order of 2021, to curb imports and support the manufacturing have been taken to support local manufacturing of toys, like qualof toys, the government had ity control order that have estabincreased basic custom duty to lished international level quality 66% from 22% in 2020-21. In the Budget for 2023-24 this was benchmarks for local manufacturing, will be highlighted at the further raised to 70%.

## Indus treaty: Hague court rejects India's objections

**REUTERS** Amsterdam/ New Delhi, July 6

THE PERMANENT COURT of Arbitration in the Hague has rejected India's objections to a Pakistan-initiated procedure overwater use in the Indus River basin, reopening a procedure that had been blocked for many years. India called the arbitra tion proceeding illegal as a neutral expert was also looking at the issue and the World Bank brokered treaty prohibits paral lel proceedings. Pakistan had sought resolution through PCA arbitration proceedings in 2016, prompting India to request the World Bank appoint a neutral expert.

Start

#### TRANSCHEM LIMITED (CIN: L24100MH1976PLC019327)

304 Ganatra Estate, Pokhran Road No. 1, Khopat, Thane - 400 601 Tel/Fax: 022 25478601

e-mail: secretary@transchem.net website: www.transchem.net

Notice of 46th Annual General Meeting (AGM) and Annual Report 2022-23 Notice is hereby given that the 46th AGM of Transchem Limited will be held on Saturday, July 29, 2023 through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) at 11:00 am to transact business as set out in the Notice of AGM. The deemed venue for the 46th AGM will be the Registered Office of the Company.

MCA vide its circular No. 10/2022 issued dated December 28, 2022 read with other circulars issued in the matter has dispensed with the requirement of dispatch of physical copies of Annual Report and allowed the Companies to hold AGM through VC/OAVM up to September 30, 2023. Accordingly, the Notice of the AGM along with the Annual Report for the year ended March 31, 2023 has been sent only by electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company/ Depositories. The electronic dispatch of the Annual Report has been completed on July 07, 2023. The Notice of the AGM along with the Annual Report for the year ended March 31, 2023 are also available on the Company's web site www.transchem.net, web-site of BSE Limited at www.bseindia.com and the web-site of NSDL www.evoting.nsdl.com

The members are provided with a facility to cast their vote electronically on all resolutions set forth in the notice of 46th AGM using e-Voting system provided by NSDL. The remote e-voting period would commence on Wednesday, July 26, 2023 (9.00 am) and ends on Friday, July 28, 2023 (5.00 pm). During the period shareholders holding share either in physical or dematerialized form as on the cut-off date July 22, 2023 may cast their vote electronically. Any person who acquires shares of the Company and holds shares as on the cut-off date i.e. July 22, 2023, may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. The facility for e-Voting shall also be available to members attending the AGM through VC/OAVM, and those members who have not casted their vote through remote e-Voting may cast their vote during

Members who have cast their vote by e-Voting prior to the AGM can also attendthe AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their vote again. The instructions on remote e-Voting are detailed in the note to the Notice convening the AGM, which is also available at website of Company, BSE Limited and NSDL

Members who has any query relating to the working of the Company may send it to the Company from their registered e-mail address mentioning their name, DP ID and Client ID/folio number, PAN, mobile number at secretary@transchem.net on or before July 27, 2023. The Chairperson would address those queries and give suitable replies during the AGM. For Transchem Limited

Date: 07.07.2023 Place: Thane

Neeraja Karandikar Company Secretary (ACS 10130)

#### PHOENIX ARC PRIVATE LIMITED CIN: U67190MH2007PTC168303

Fax: 022-6741 2313, Email: info@phoenixarc.co.in, Website: www.phoenixarc.co.in POSSESSION NOTICE (For Immovable Property) [RULE 8(1)]

Whereas, Janata Sahakari Bank Limited (hereinafter referred as "Assignor Bank" under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security 09.07.2015 to M/s. MNM Plastic Industries Limited (Borrower), Neelam Atul Thakkar, Mala Girish Thakkar, Taraben Ranchoddas Thakkar, Girish Ranchoddas Thakkar and Atul Ranchoddas Thakkar (Guarantor/Co-Borrower/ Mortgagor (hereinafter referred to as the "Borrowers") to repay the amount mentioned in the notice being Rs. 28,91,11,228.94/- (Rupees Twenty Eight Crores Ninety One Lakhs Eleven Thousand Two Hundred Twenty Eight and Ninety Four Paisa Only) as or 30.06.2015 together with further interest, cost and other charges and expenses til the actual date of payment within 60 (sixty) days from the date of the said notice. And whereas subsequently, Assignor Bank has vide Assignment Agreement dated 26.03.2018 assigned all its rights, title, interest and benefits in respect of the debts due

Bank to Borrowers along with the underlying securities to Phoenix ARC Private Limited acting in capacity as Trustee of Phoenix Trust FY 18-8 (Phoenix) for the benefit of the holders of Security Receipts. Therefore, in view of the said assignment. Phoenix now stands subrogated in the place of the Assignor Bank and Phoenix shall be entitled to institute/continue all and any proceedings against the Borrower / guarantors / Co-Borrower / Mortgagor and to enforce the rights and benefits under the financial documents including the enforcement of guarantee and security interest executed and created by the Borrower/Mortgagor/Guarantors for the financial facilities availed by then The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the Borrower has voluntarily handed over the Physical

possession of the mortgaged property described herein below to the Authorized Officer Phoenix ARC Private Limited and that the undersign Authorized Officer of Phoenix ARC Private Limited acting in its capacity as Trustee of Phoenix Trust FY 18-8 has accepted/taken physical possession of the mortgaged property described hereir below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to dea

Phoenix ARC Private Limited, acting in its capacity as Trustee of Phoenix Trust FY 18-8 for an amount of Rs. 28,91,11,228.94/- (Rupees Twenty Eight Crores Ninety One Lakhs Eleven Thousand Two Hundred Twenty Eight and Ninety Four Paisa Only) as on 30.06.2015 and further interest thereon. The Borrower/Guarantors attention is invited to provisions of sub-section (8) or

**Description of Secured Asset** 

floor of the building "Nirmal Ashish Industrial area" admeasuring 11283 Sq. ft. approx built up area on the land bearing Survey No. 166-A, Hissa No. 1(part), Survey No. 135 part) situated, lying and being at Village Asangaon, Taluka Shahapur, District Thane in the Registration Sub District and District Thane within the limits of Asangaon Gram Panchayat, Maharashtra.

Date: 04.07.2023 Place: Asangaon, Maharashtra

**Registered Office:** 15<sup>th</sup> Floor, PS Srijan Tech Park

Plot No. 52, Block DN, Sector V, Salt Lake City

Kolkata 700 091, District 24-Parganas North.

CIN No.: U65910WB1993FLC060810

**L&T Finance Limited** 

Branch office: Mumbai

Place: Mumbai

Phoenix ARC Private Limited

## Regd. Office: Dani Corporate Park, 5th Floor, 158, C.S.T. Road

Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098, Tel: 022-68492450,

nterest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued Demand Notice dated

and payable by the Borrowers/Guarantors arising out of the facilities advanced by Assigno

read with rule 8 of the said Rules, on this 4th July, of the year 2023. with the property and any dealings with the property will be subject to the charge of

Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

ndustrial Gala Nos. 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34 and 35 on the ground

Authorized Officer

(Trustee of Phoenix Trust FY 18-8)

## Savings Today Transfer your Home Loan balance and reduce your EMI easily!



Call: 1800 315 7656

info@greaterbank.com | www.greaterbank.com | 🌠 thegreaterbank | 🔞 thegreaterbank

## glenmark

GLENMARK PHARMACEUTICALS LIMITED Registered Office: B/2, Mahalaxmi Chambers, 22, Bhulabhai Desai Road, Mumbai-400 026

Corporate Office: Glenmark House, B. D. Sawant Marg, Chakala, Off. Western Express Highway, Andheri (E), Mumbai - 400099. Tel No.: +91 22 4018 9999; Fax No.: +91 22 4018 9986 Website: www.glenmarkpharma.com Email: complianceofficer@glenmarkpharma.com

CIN: L24299MH1977PLC019982 NOTICE TO SHAREHOLDERS

For transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund (IEPF)

(As per Section 124(6) of the Companies Act, 2013)

In terms of the requirement of Section 124(6) of the Companies Act. 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 ("the Rules") the Company is required to transfer the shares in respect of which the dividend remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years to the IEPF Account established by the Central Government. The Company has sent individual communication to the concerned shareholders who have not encashed their dividend for the financial year 2015-16 and all subsequent dividends declared and paid by the Company which are liable to be transferred to IEPF as per the said Rules

A list of such shareholders who have not encashed their dividends for seven consecutive years and whose shares are therefore liable for transfer to the IEPF Account, is displayed on the website of the Company https://glenmarkpharma.com/investors/shareholders-corner/dividend-

Shareholders are requested to forward the requisite documents as mentioned in said communication to the Company's Registrar and Share Transfer Agent on or before 11th September, 2023, to claim the shares and unclaimed dividend amount(s). Notice is hereby given that in the absence of receipt of a valid claim by the shareholder on or before 11th September, 2023, the Company would be transferring said shares to IEPF Account without further notice in accordance with the

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Upon such transfer, shareholders can claim the transferred shares along with dividends from the IEPF Authority, by referring the procedure prescribed under the IEPF Rules or for more

details visit the website of IEPF authority at www.iepf.gov.in. For any information/clarifications on this matter, concerned shareholders may write to the Company at complianceofficer@glenmarkpharma.com or contact the Company's Registrar & Share Transfer Agent i.e. M/s. KFin Technologies Limited at following address: Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032, Toll Free No.: 1800-3454-001, Email

einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com For Glenmark Pharmaceuticals Limited

Place: Mumbai Date: 7th July, 2023

Company Secretary & Compliance Officer



#### **POSSESSION NOTICE** [Rule-8(1)]

 $Whereas\,the\,under signed\,being\,the\,authorized\,officer\,of\,L\&T\,Finance\,Limited\,(Erstwhile,\,L\&T\,Housing\,Finance\,Ltd\,has\,been\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Ltd\,under\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,Finance\,Merged\,with\,L\&T\,$ the Scheme of Amalgamation by way of merger by absorption approved by the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged with L&T Finance Limited ('LTF') w.e.f. 12th April, 2021) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices calling upon the Borrower/ Co-borrowers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization. The Borrower/ Co-Borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Co-Borrowers/ Guarantors and public in general that the undersigned has taken possession of the property described herein under in exercise of powers conferred on him/her under Section 13 of the said Act read with rule 8 of the said Rules on this notice.

Loan	Borrower/s/				Demand Notice		Date and Type of		
	Account Number	Co-borrower/s & Guarantors Name		Desc	cription of the Mortgaged Propertie	es	Date	Outstanding Amount (₹)	Possession Taken
	MUMHL150 02551	Kerman Firoze     Karwa     Shamim Bhayani     Karwa	Admeasuring 'Imperial Heig	675 Sq. hts' Situ jaon A	arcel Of The Property Address: Flat No . Ft (Carpet Area) On 43rd Floor Of The B uated At Plot No.2A Forming Part Of C t Best Nagar, Oshiwara, Goregaon \ 2	The Building Known As Of CTC No. 1(Part), Of		Rs. 2,01,88,071.15/- As on 25-10-2021	05-07-2023 Physical Possession
			Boundaries	East West North South	Best Staff Quarters				

The Borrower/ Co-borrowers/ Guarantors in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing in the property would be subject to the charge of L&T Finance Limited for an amount mentioned in the demand notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization.

**Authorized Officer** Date: 08.07.2023 For L&T FINANCE LIMITED

said faulty labelling of wires at financialexp.epap

urad soybean and sunflower.

rainfall activity over Gujarat till

Karnataka to spend ₹52k cr Before the Central Government Western Region

Maharashtra, Petitioner

its registered office at the address mentioned below: Flat 401, 4 th Floor, B2 Wing, Sheth Midori, Ashokvan, Hanuman Tekdi, Shiv Vallabh Road Dahisar Mumbai City 400068,

JIK INDUSTRIES LIMITED CIN: L65990MH1990PLC056475

P.M. (I.S.T.) through VC/ OA VM without any physical presence of members. The process of participation in the AGM has been provided in the Notice of AGM.

Send scanned copy of the following documents by email to their respective Depository Participant

Name and Branch of the Bank;

Manner of casting through E-Voting:

(Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Monday, July 24, 2023, to Monday, July 31, 2023 The Board of Directors of the Company has appointed Mr. Saurabh Agarwal (Certificate of Practice No. 20907), or in his absence, Ms. Deepti Kulkarni (Certificate of Practice No. 22502), Partners of M/s. MMJB & Associates, Practicing Company Secretaries, for scrutinizing remote e-voting process before the AGM as well as for voting during the AGM in a fair and transparent manner. In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of www.evoting.nsdl.com, or

#### मुंबई लक्षदीप 🔇

#### 9.37 कोटीचा अखर्चित निधी डिसेंबरपर्यंत करा खर्च

अमरावती, दि. ७ : चौदाव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधी खर्चासाठी आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींना सन २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे ३८६ कोटी ९७ लाख ६१ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यापैकी आतापर्यंत ३८५ कोटी ६४ लाख ८२ हजार ५५७ रूपयांचा निधी खर्च झाला आहे. मात्र, या रकमेवरील व्याजाची सुमारे एक कोटी ३२ लाख ७८ हजार ४४३ रूपयाची रक्कम खर्चित होती. या खर्चाला आता

शासनाने पुन्हा परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ग्रामपंचायती हा निधी खर्च करण्यास बिनधास्त झालेल्या आहेत. या रकमेमधून ग्रामीण भागात शेकडो विकासकामे मार्गी लागणार असल्याने ग्रामविकासात भर

पडणार आहे. केंद्रीय आयोगाच्या १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्चासाठी पाच वर्षांची मुदत असते. जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींना ९८.५७ टक्के निधी खर्च झाला होता. यातून मोठ्या प्रम ाणात कामे घेण्यात आली होती. या खर्चासाठीची ३१ मार्च २०२० रोजीची अंतिम मुदत होती. या मुदतीत बहुतांश कामे पूर्ण होऊ शकली, तर सिक्युरिटी व व्याजाची सुमारे एक कोटी ३२ लाख ७८ हजार ४४३ रूपयांची रक्कम अखर्चित रक्कम दिसत होती. दरम्यान, कोरोना संकटामुळे खर्चाला अडचणी आल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत शासनाने या खर्चासाठी मुदत दिली होती.मात्र, या मुदतीतही अनेक ग्रामपंचायतींचा खर्च होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे अजूनही एक कोटी ३२ लाख रूपयावर शिल्लक दिसत होते. या अखर्चित निधीच्या खर्चासाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे केली होती. त्याला

शासनाने मंजूरी

दिली आहे. तसे

आदेश झेडपीला

प्राप्त झाले आहेत.

#### NOTICE

Notice is Hereby Given that Mr DEVANG BIPIN DOSHI member of Vishnu Villa CHS Ltd holding , Flat No A 602, and Share Certificate No 20 having Distinctive No's 191 to 200 (both inclusive) has expired on 28-09-2019 without making any Nomination for the above Flat &

His Legal Heir (JOINT HOLDER) Mrs JASMINE DEVANG DOSHI has applied to the society for the Transmission of the said Flat and Share of Late Mr DEVANG B DOSHI on her name.

The Society hereby invites claims of objections from any person/s and or bank/s or financial institution/s or organization/s for the Transmission of Share Certificate for Flat No. A 602 on Mrs JASMINE DEVANG DOSHI's name. Claims or Objections should be raised within 15 days from Today, along with relevant original documents, by prior appointment of the Secretary on 7021887845 & 9819991379 or address at Vishnu Villa Co Op Hsg Society, Reg. No MUM/WKE-/HSG./T.C.16184/2019-20, having its address at CTS No 1647, 1648/1 TO 3 Plot No 333, Nariman Road, Vile Parle East, Mumbai 400057

For VISHNU VILLA C H S Ltd.

#### जाहीर सूचना कंपनी निबंधक, महाराष्ट्र (मुंबई)

यांच्या समक्ष मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३ चे उपकलम (३) आणि मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम, २००९ चे नियम १७ प्रकरणात.

अदमंत एक्सपोर्टस् एलएलपी (एलएलपीआयएन: एएई-३८५९) गोंदणीकृत कार्यालय: **बी- ३०७, शेत्रुंजी अपार्ट**. गंकर ग्राम बी, हेसिस हॉस्पिटल, कांदिवल (पुर्व), मुंबई-४००१०१, महाराष्ट्र.

ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, अदमंत एक्सपोर्टस् एलएलपी यांनी त्यांच नोंदणीकत कार्यालय <mark>महाराष्ट्र राज्यातन आरओसी</mark> स्थलांतरीत करण्याकरिता मर्यादित दायित्व भागीदार कायदा २००८ च्या कलम १३(३) अन्वये कंपनी निबंधक, महाराष्ट्र यांच्याकडे अर्ज करण्याचे योजिले

कोणा व्यक्तिच्या हितास एलएलपीचे नोंदणीकृ कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमुद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा एमसीए २१ पोर्टल (www.m.ca.gov.in) वर गृतवण्कदार . तक्रार नमुना प्रपत्र भरून सदर सूचना प्रकाशन तारखेपासून एकवीस (२१) दिवसांच्या आत **कंपनी** निबंधक, महाराष्ट्र (मुंबई) यांच्याकडे कार्यालय १००, एव्हरेस्ट, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ **महाराष्ट्र** येथे पाठवावी तसेच एक प्रत खालील नमुद याचिकाकर्ता एलएलपीच्या नोंदणीकृत कार्यालया

बी- ३०७, शेत्रुंजी अपार्ट., शंकर ग्राम बी, हेसिस हॉस्पिटल, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

याचिकाकर्ताच्या वतीने व करित

अदमंत एक्सपोर्टस् एलएलर्प मयांक बाबुभाई सवार्न दिनांक: ०८.०७.२०२३ पदसिद्ध भागीदा डीपीआयएन:०६८८०३१

#### जाहीर नोटीस

तमाम जनतेस या नोटीसद्वारे कळविण्यात येत आहे कि माझे अशीलां कडन पत्ता २०१. दसरा मजल तेजल अपार्टमेंट, जैन मंदिर रॉड, विरार् (पृश्चिम ता. वसई , जि. पालघर ४०१३०३ चे मेसर्स स्नेह बिल्डर्स आणि श्री. जयंतीलाल दयालजी टोपीवाल मध्ये दि. ०१ जून १९९३ ला झालेला व्यवहाराचे ओरिजिनल अग्रीमेंट गहाण झालेले आहे. ज कोणाला सापडल्यास किंवा सदर मिळकतीव तसा कोणाचाही काहीही हक्क, अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास, नोटीस प्रसिद्ध झाल्यास १४ (चौदा) दिवसाचा आत खालील दिलेल्या पत्तावर योग्य कागदोपत्रा सह भेटावे अन्यथा तो सोडून दिला जाईल असे समजण्या

सह। /-दिनांक:०८.०७.२०२३ ॲंड. श्वेता सचिन पाटील कार्यालय पारोळ, ता. वसई, जि. पालघर ४०१३०३

मुंबईतील लघ् कारणे न्यायालयात आर.ए.ई. आणि आरे. दावा क्र.९१७/ २०२२ हबीब अहमद अब्दुल माजिद कुरेशी वय ७० वर्षे, व्यवसाय: व्यवसाय

दकान क्रमांक ६. बोटावाला कंपाउंड. २३, २५, इब्राहिम रहिमतुला रोड,

मुंबई-४०० ००३ विरुद्ध . मोहम्मद अली निसार अहमद शेख चे अज्ञात वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी शॉप क्र. ७, तळमजला, बोटावाला कंपाऊंड,

२३/२५, इब्राहिम रहिमतुला रोड,

मुंबई - ४०० ००३ . फिरोज कैसर आघा वय - प्रौढ व्यवसाय व्यवसाय, शॉप क्र. ७, तळमजला, बोटावाला कंपाऊंड, २३/२५, इब्राहिम रहिमतुला रोड,

. साजिद शेख (पूर्ण नाव माहित नाही) वय - प्रौढ व्यवसाय - व्यवसाय, शॉप क्र. ७, तळमजला, बोटावाला कंपाऊंड, २३/२५, इब्राहिम रहिमतुला रोड,

मुंबई - ४०० ००३

प्रतिवादी क्रमांक १ वरचे नाव, कारण, वरील नाव असलेल्या वादीने प्रतिवादींविरुद्ध वरी खटला दाखल केला आहे, ज्यामध्ये प्रतिवादींना समा ५३.३९ चौरस फुट क्षेत्रफळ असलेले दकान क्र.७ चं रिकामी आणि शांततापूर्ण ताबा वादीला देण्याचे आदे रण्यात यावेत, जे बोटावाला कंपाऊंड, २३/२५, इब्राहिम रहिमतुला रोड, मुंबई ४०० ००३ च्या तळमजल्यावर रीटीएस क्रमांक १/१९२० (भाग) असलेला आणि बाजा भाड्याने सूटच्या जागेच्या संदर्भात मेस्ने नफ्याचे निर्धारण तारखेपासून फिर्यादींना त्याचा रिकामा ताबा मिळेपर्यंत खटला पास केला जावा आणि मेस्ने नफा निश्चित करण्याच आदेश द्यावा आणि रु. ८४,७००/- ३ वर्षांची थकबाकी आणि अशा इतर आणि पुढील आरामांसाठी, जसे की वादीमध्ये प्रार्थना केली आहे. तुम्हाला समन्स बजावल्यापासून ३० दिवसांच्या आत तुम

लेखित अहवाल दाखल करण्यासाठी आणि कोर्ट रूम क्र.११, चौथा मजला, जुनी इमारत, लहान कारप न्यायालय, एल.टी. मार्ग, मुंबई - ४००००२ येथे अध्यक्षस्थानी असलेल्या माननीय न्यायाधीशांसमोर हज रोण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. व्यक्तीशः किंव . अधिकृत प्लीडरने दाव्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास योग्यरित्या सूचना दिल्या आहेत किंवा २ जुलै २०२३ रोजी दुपारी २.४५ वाजता अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम अशी दसरी व्यक्ती सोबत असेल गणि दाव्याच्या अंतिम निकालासाठी तुमच्या हजेरीसाठ निश्चित केलेला दिवस ठरलेला असल्याने, तुम्ही त्या दिवर्श तमचे सर्व साक्षीदार हजर करण्यासाठी तयार असले पाहिजे गणि तुम्हाला याद्वारे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की लिखित विधान किंवा तुमची हजेरी दाखल करण्यात चूव झाली आहे, नमूद केलेल्या आदल्या दिवशी, दाव्यार्च सुनावणी तुमच्या अनुपस्थितीत केली जाईल आणि निश्चित . ज्ली जाईल आणि तुम्ही तुमच्या सोबत आणाल किंव पुमच्या प्लीडरद्वारे पाठवाल, तुमच्या बचावाच्या समर्थनाथ तुम्ही ज्यावर अवलंबून राह् इच्छिता अशी कोणतीर्ह

या कोर्टाच्या कोर्ट रूम क्र. ११ मधून तुम्ही या फिर्यादीची प्रत मिळवू शकता.

हा १२ एप्रिल २०२३ रोजी अतिरिक्त निबंधव

... अर्जदार

#### जाहिर नोटीस

मे.उप निबंधक सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.मुंबई ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप.हौर्सिंग सोसायटी लि., हनुमान चौक, नवघर रोड, मुलुंड(पू.), मुंबई ४०० ०८१.

मोरणा वारणा सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई, शाखा-वाशी र पी एम सी फल मार्केट मध्यवर्ती इमारत दसरा म

ऑफिस क्र. २०१, सेक्टर-१९, तुर्भे, वाशी, नवी मुंबई-४००७०५. अनुक्रमांक १ ते ४

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम	जाब देणार क्र
۹.	संजय दगडू पाटील	02.08.2023	२९३९	३१,२९,१९७/-	2
₹.	मंदा ज्ञानदेव पाटील	07.04.7073	२९३९	३१,२९,१९७/-	8
₹.	काजल जयसिंगराव पाटील	02.04.2023	2880	३१,३२,०१३/-	8
٧.	विनायक ज्ञानदेव पाटील	02.08.2023	2980	३१,३२,०१३/-	2

सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन पाठविण्यात आलेले आहे. परंतू प्रतिवादी यांना समन्स रूजू न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने

उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक १४.०७.२०२३ रोजी दुपारी

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेव हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल म्हणून आज दिनांक ०७.०७.२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.

#### ट्रान्सकेम लिमिटेड

सीआवएनः एल२४१००एमएच१९७६पीएलसी०१९३२७ नोंदणीकृत कार्यालय: ३०४, गणात्रा इस्टेट, पोखरण रोड क्र.१, खोपट, ठाणे (प.)-४००६०१. दूर./फॅक्स:०२२-२५४७८६०१, ई-मेल: secretary@transchem.net, वेबसाईट: www.transchem.net

४६वी एजीएम व वार्षिक अहवाल २०२२-२३ ची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, **ट्रान्सकेम लिमिटेड**ची ४६वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २<sup>,</sup>

जुलै, २०२३ रोजी स.११.००वा. एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. ४५व्य एजीएमकरिता नियोजित ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल. वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती वितरणात आलेले विविध अडचणींमुळे परिपत्रक क्र.१०/२०२

दिनांक २८ डिसेंबर, २०२२ रोजीचे एमसीए परिपत्रकानुसार वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती आपि व्हीसी/ओएव्हीएममार्फत ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत एमजीएम घेण्यास कंपनीस मान्यता वितरणा आवश्यकतेसह पाठविले जातील. तद्नुसार एजीएम सूचना व ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वार्षिक अहवाल ज्या सदस्याचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलव पाठविले आहे. वार्षिक अहवालाचे विद्युत वितरण ०७ जुलै, २०२३ रोजी पुर्ण करण्यात आले आहे र्जीएम सूचना तसेच ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वार्षिक अहवाल कंपनीच्य www.transchem.net वेबसाईटवर, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि एनएसडीएलच्या <u>WWW.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. एनएसडीएलद्वारे देण्यात वेणाऱ्या ई-वोटिंग प्रणाली वापरून ४५व्या एजीएमच्या सूचनेत नमुद सर

उरावांवर विद्युत स्वरूपाने त्यांचे मत देण्याची सुविधा सदस्यांना दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग बुधवार २६ जुलै, २०२३ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि शुक्रवार, २८ जुलै, २०२३ रोजी सायं.५.००वा समाप्त होईल. या कालावधी दरम्यान नोंद दिनांक २२ जुलै, २०२३ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. जर कोणी व्यक्ती २२ जुलै २०२३ रोजी कंपनीचे शेअर्स घेऊन भागधारणा घेतली असेल त्यांनी <u>evoting@nsdl.co.in</u> व विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. ई-वोटिंग सुविधा सदस्यांकरिता व्हीसी, ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना उपलब्ध होईल आणि त्यांनी ई-वोटिंग

र्जीएमपुर्वी ई–वोटिंगने सदस्याने मत दिलेले असले तरीही त्यास व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार नाही. रिमोट ई-वोटिंगची माहिती एजीएम घेण्याच्या सूचनेत टीपमध्ये सविस्तर नमुद आहे. जे कंपनीच्या, बीएसई लिमिटेडच्या व एनएसडीएलच्य वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

नाव, डीपीआयडी व क्लायंट आयडी/फोलिओ क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक नमुद करून कंपनीकडे २७ जुलै, २०२३ रोजी पर्वंत <u>Secretary@transchem.net</u> वर पाठवावेत. एजीएम दरम्यान प्रश्नांची उत्तरे अध्याक्षांद्वारे दिले जातील.

टान्सकेम लिमिटेडकरित दिनांक: ०७.०७.२०२३ स्थळ : ठाणे

निरजा करंदीक कंपनी सचिव (एसीएस १०१३०) ठिकाण : मुंबई

दिनांक : ७ जुलै, २०२३

## रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### जाहीर सूचना

सर्व संबंधितांना येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील अर्थात (१) गंगा**राम येलय्या वाल्लाला** (२) सत्यम्मा गंगाराम वाल्लाला (३) मंचला विजया, गंगाराम वाल्लाला यांची मुलगी (४) भूमैया बाले, बाले जाला यांचे पती, गंगाराम वाल्लाला यांची मुलगी (५) एनम लावण्या, बाले जाला यांची मुलगी, गंगाराम वाल्लाला यांची मुलगी (६) बाले विष्णुवर्धन, बाले जाला यांचा मुलगा, गंगाराम राल्लाला यांची मुलगी (७) अर्चना लक्ष्मण बोहुला, गंगाराम वाल्लाला यांची मुलगी (८) दिव्या **नरेश आडेप, गंगाराम वाल्लाला यांची मुलगी (९) गणेश गंगाराम वाल्लाला** यांच्या फ्लॅट क्र. १०६, पहिला मजला, बी विंग, पूजा अपार्टमेंट मधील, प्लेझंट पार्क, मीरा भाईंदर रोड, मीरा रोड (पू), जि: ठाणे-४०११०७ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून ज्ञात) जागेकरिता जिवीत कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी असल्याचा दावा करणारा आणि **महेश जी. वल्लाला** उर्फ**महेश गंगाराम वल्लाला** (मृत्यू प्रमाणपत्रानुसार) यांचे प्रतिनिधी

पुढे (१) **महेश जी. वाल्लाला** (त्यांच्या हयातीत) (२) **सत्यम्मा जी. वाल्लाला** हे त्या फ्लॅटचे नालक होते, जे अमर विजय अंधारी आणि विजय पुरोषोत्तम अंधारी यांच्याकडून दिनांक २६.१२.२०२० च्या कराराद्वारे खरेदी केले गेले होते आणि ते दिनांक २६.१२.२०२० रोजी अनुक्रमांक टीएनएन७-११८२४-२०२० अंतर्गत ठाणे येथे नोंदणीकृत होते.

परंतु मृत **महेश जी. वाल्लाला** उर्फ **महेश गंगाराम वाल्लाला** (मृत्यू प्रमाणपत्रानुसार अविवाहित) यांचे दि.०९.१०.२०२२ रोजी मीरा रोड (पू) येथे निधन झाले, मृत्यू नोंदणी क्र.डी-२०२२ २७-९०१४७-००४४१७ दि.१२.१०.२०२२ आहे त्यांच्या पश्चात त्यांचे वडिल **गंगाराम येल्लूया वल्लाला** आणि त्याची आई म्हणजेच **सत्यम्मा गंगाराम वल्लाला**, त्यांच्या चार विवाहित बहिणी म्हणजेच (१) **मंचला विजया (२) बाले जाला (३) अर्चना लक्ष्मण बोद्दला** (४) **दिव्या नरेश आडेप** आणि त्यांचा भाऊ म्हणजे **गणेश गंगाराम वाल्लाला** हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी म्हणून उत्तराधिकारी कायद्यानुसार ज्याच्या अंतर्गत त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचे शासन होते.

कालांतराने एका बहिणीची म्हणजेच बाले जाला यांचे दि.१९.०५.२०१७ रोजी पुदूर, तेलंगणा २०५५०१ येथे निधन झाले, तिचा मृत्यू नोंदणी क्र.११/२०१७ दि.२५.०५.२०१७ रोजी झाला आणि तिच्या पश्चात तिचे पती म्हणजेच भूमैया बाले आणि तिची एक मुलगी म्हणजे एनम लावण्या आणि तिचा एक मुलगा म्हणजे बाले विष्णुवर्धन हे तिचे एकमेव कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी म्हणून तिच्या मृत्यूच्या वेळी ज्या वारसाहकाच्या कायद्यानुसार तिचे शासन होते.

**म्हणून सर्वसामान्य जनतेस** किंवा महाराष्ट्र मुद्रांक कायदा १९५८ अंतर्गत नियुक्त सक्षम प्राधिकारी ांना उपरोक्त सदर फ्लॅटचे **महेश जी. वाल्लाला** उर्फ **महेश गंगाराम वाल्लाला** यांचे कायदेशीर वारसदार त्र प्रतिनिधी असल्याचे दावा करणारे **(१) गंगाराम येलय्या वाल्लाला (२) सत्यम्मा गंगाराम वाल्लाला** (३) मंचला विजया, गंगाराम वाल्लाला यांची मुलगी (४) भूमैया बाले, बाले जाला यांचे पती, ांगाराम वाल्लाला यांची मुलगी (५) एनम लावण्या, बाले बाला यांची मुलगी, गंगाराम वाल्लाला यांची मुलगी (६) बाले विष्णुवर्धन, बाले जाला यांचा मुलगा, गंगाराम वाल्लाला यांची मुलगी (७) अर्चना लक्ष्मण बोहुला, गंगाराम वाल्लाला यांची मुलगी (८) दिव्या नरेश आडेप, गंगाराम वाल्लाला **यांची मुलगी (९) गणेश गंगाराम वाल्लाला** यांच्या कायदेशीरबाबत आक्षेप असणाऱ्यांनी याबाबत बक्षीस, वहिवाट, अधिकार, वारसाहक, तारण, हस्तांतर, विक्री, भाडेपट्टा, परवाना, मालकी हक, अधिभार न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक किंवा अन्य दिवाणी/गुन्हेगारी खटला किंवा वसुली प्रक्रियेबाबत कोणताही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** रजिस्टर्ड ए/डी पोस्टाने किंवा स्विकार योग्य पुराव्यांसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे प्रवा त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल.

**ठिकाण:** मिरा रोड (पुर्व), ठाणे **दिनांक:** ०८.०७.२०२३

ॲड. एकता एम. पारीख दुकान क्र.२२, १ला मजला, क्रिस्टल प्लाझा स्टेशन रोड, मिरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे-४०११०७.

#### RESINS & PLASTICS LTD.

सीआयएन:एल२५२०९एमएच१९६१पीएलसी०१२२२३ नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.ए-८, मरोळ इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, क्रॉस रोड बी, स्ट्रीट क्र. ५, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दूर.क.:६१९८७०००, ई-मेल:info@resplast.com, वेबसाईट:www.resplast.com

#### सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची (सीआयएन एल२५२०९एमएच१९६१पीएलसी०१२२२३) **६२वी** वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, ३१ जुलै, २०२३ रोजी स.११.००वा. आयएमसी चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री, किलाचंद कॉन्फरन्स रुम, आयएमसी इमारत, आयएमसी मार्ग, चर्चगेट, मुंबई–४०००२० येथे ६२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

६२व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२२–२०२३ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या www.resplast.com व htpps://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि ६२व्या एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयबाबत आवश्यक दस्तावेज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात रविवार, शनिवार व ६२व्या एजीएमच्या तारखेपर्यंत सार्वजनिक रजा वगळून सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत

सदस्यास सभेत उपस्थित राहून मत देण्याचा अधिकार आहे तसेच त्यांच्या वतीने सभेत उपस्थित राहून पोलवर मत देण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे. प्रॉक्सी कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी नमुना कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात एजीएमपुर्वी किमान ४८ तास अगोदर सादर करावेत.

नोंद दिनांक सोमवार, २४ जुलै, २०२३ (नोंद दिनांक) रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)च्या विद्युत मतदान प्रणालीने ६२व्या एजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विद्युत स्वरुपाने देता येईल. जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

ई-वोटिंग कालावधी **बुधवार, २६ जुलै, २०२३ रोजी स.९.००वा.** प्रारंभ होईल आणि **रविवार, ३० जुलै, २०२३ रोजी सायं.५.००वा**. समाप्त होईल. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. नोंद दिनांक सोमवार, २४ जुलै, २०२३ रोजी कंपनीच्या भरणा केलेले भांडवलात त्यांचे शेअर्सच्या सरासरीवर मतदान अधिकार असतील. रिमोट ई-वोटिंग व ई-वोटिंगबाबत सविस्तर माहिती एजीएम सूचनेच्या टिपमध्ये नमुद करण्यात आली आहे. रिमोट ई-वोटिंगने सदस्याने मत दिल्यानंतरही त्यास ६२व्या एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंग योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. पारीख ॲण्ड असोसिएटस्, कार्यरत कंपनी सचिवचे श्री. पी.एन. पारीख (एफसीएस ३२७ व सीपी क्र.१२२८) किंवा त्यांच्या गैरहजेरीत मितेश धाबलिवाला (एफसीएस ८३३१ व सीपी क्र.९५११) यांची नियुक्ती केली आहे.

काही प्रश्न असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर सदस्यांकरिता उपलब्ध असलेले फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यु) व ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क दुर.क्र.:0२२-४८८६७००० व ०२२-२४९९७००० किंवा श्रीमती रनेहल भामे यांच्याकडे -evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे सदर तारखेला दिलेल्या यादीनुसार वास्तविक स्वरुपात किंवा विद्युत स्वरुपात (डिमॅट) भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या समभागधारकांना एजीएममध्ये घोषित झाल्यास ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु.१०/-प्रत्येकीचे रु.६.०० प्रती शेअर्स (६०% दराने) लाभांश देण्याच्या उद्देशाकरिता **मंगळवार, २५ जुलै, २०२३ ते सोमवार, ३१ जुलै, २०२३** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये रेझिन्स ॲण्ड प्लास्टिक्स लिमिटेडकरिता

(रुपेन चोक्शी) व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ०००५९३२६



इकीटास स्मॉल फायनान्स बँक लि. (पुर्वीची इकीटास फायनान्स लि.) कॉर्पोरेट कार्यालय: क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलाई, चेन्नई-६००००२.

#### स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सरफायदी कायदा २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) अधिनियम, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **इकीटास स्मॉल फायनान्स बँक लि.**च्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे **वास्तविक ताबा** असलेल्या खालील तारण स्थावर मालमत्तेची **इकीटास स्मॉल फायनान्स बँक लि.**ची देय रकमेच्या वसुलीकरिता **जसे आहे जेथे आहे, जसे ज्या स्थितीत आहे** त्यानुसार **२५.०७.२०२३** रोजी विक्री केली जाईल

कर्जदार व जमीनदाराचे नाव आणि पत्ता एकूण

देय रक्कम + व्याज (१) श्री. रामन विष्णुदत्त शर्मा, श्री. विष्णुदत्त राधावल्लभ शर्मा दकान क्र.२, हरबन्स अपार्टमेंट, बांधकाम प्लॉट क्र.२११, सेक्टर-१, जी.ई.एस

(२) श्रीमती प्रिया विष्णु, श्री. सुदेश कुमार यांची पत्नी (**दोघांचा निवासी पत्ता:** फ्लॅट क्र.१०२, साई सप्ना को-ऑप. पोसा., आकुर्ली गाव, खारघर, पनवेल, महाराष्ट्र-४१०२१०.).

कर्ज खाते क्र.व्हीएलपीएचएएनडीआर०००२८६५ दावा देय रक्कम रु.२२,५६,४६७/- दि.०६.१२.२०१७ रोजी देय परफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना तसेच दिनांक ०७.१२.२०१७ पासून पुढील व्याजासह मासिक दराने,

शुल्क आणि खर्च इ. (एकूण थकबाकी रु.६५,११,५५०/-दि.०६.०७.२०२३ रोजी).

वर्तमान आणि भविष्य दोन्ही आणि त्यावर जोडलेले सर्व सुलभ/मामूल राखीव किंमत: रु.२५,००,०००/-

इसारा रक्कम: रु.२,५०,०००/-संपर्क व्यक्ती: अनंत आरोलकर-९९६९२६११७६, व रोशन जमदारे

प्रतिभुत मालमत्तेचे वर्णन

(स्थावर मालमत्ता)

१२.५% योजने अंतर्गत क्षेत्रफळ ४१० चौ.फु. बिल्टअप, गाव शिखणे,

नेरुळ, नवी मुंबई तसेच नोंदणी जिल्हा सीबीडी बेलापूर येथील मालमत्तचे

सर्व भाग व खंड. पृथ्वीशी संलग्न असलेल्या सर्व इमारती आणि संरचनेसह

किंवा पृथ्वीशी संलग्न असलेल्या कोणत्याही गोष्टीशी कायमस्वरूपी जोडलेले.

लिलावाची तारीख: २५.०७.२०२३

ई-लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी, कृपया http://www.equitasbank.com आणि https:// sarfaesi.auctiontiger.net वर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या.

तारीख: ०८.०७.२०२३ ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी, इकीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

सही/- एचडीवीएफएसकरि

सही/- प्राधिकृत अधिकारी

प्राधिकृत अधिकारं

#### HDB FINANCIAL BERVICES

एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

नौंदणीकृत कार्यालयः राधिका, २रा मजला, लॉ गार्डन रोड, नवरंगपूरा, अहमदाबाद, गुजरात-३८०००९. **मुख्य कार्यालयः** १ला मजला, विल्सन हाऊस, जुना नागरदास रोड, आंबोली सबवेजवळ, अंधेरी (पु.), मुंबई-४०००६९

सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

कर्ज सुविधा उपलब्ध झालेली होती. तुम्ही तुमचे वित्तीय खाते नियमित केलेले नाही आणि पुनर्भारणा करण्यात कसूर केलेली आहे. तुम्ही कसूर केल्यानुसा तुमचे ऋण खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सदर रकमेचा भरणा करण्याकरिता प्रतिभृती संदर्भात निष्पादित प्रतिभृत व्याजासह सदः कर्ज उपलब्ध झाले होते. थकबाकी देवकाचे वसूलीकरिता **एचडीवी**कडे अधिकार आहेत, त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियर ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्बुरिटी इंटोस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२)(कावदा) अन्वये **मागर्गी सूचना** वितरित केली. त्यातील घटक कावद्याच्य कलम १३(२) नुसार तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१) नुसार प्रसिध्द करण्यात आलेले आहे आणि तुमच्या वर पर्यायी सेवा म्हणून बजावण्यात आली आहे. कर्जदार, सहकर्जदार, जामिनदार, प्रतिभृती, थकबाकी देय, मागणी सूचना जी कलम १३(२) अन्वये पाठविली आहे आणि त्या अंतर्गत दावा असलेल्या रकमेचा तपशिल खालीलप्रमाणे:

 फर्जदार य सह-कर्जदार य जामिनदार: १. आर डब्ल्यु सायंत ऑण्ड कंपनी, बी/०२ स्टोअर, बी विंग, देवश्री पार्क ऑम्प्लेक्स, कोळ्शेत रोड, सांडोज कंपनीच्या पुढे, कोळशेत ठाणे, ठाणे-४००६०७, महाराष्ट्र. **आणि दुसरा पत्ताः** फ्लॅट क्र.ए२०५, २रा मजला, पुर्णिमा अपार्टमेंट (दी न्यु पुर्णिमा अपार्टमेंटर को-ऑप.हौ.सो.लि.), २३ पेड्डर रोड, मुंबई-४०००२६. २. **लीना रमेश सावंत,** फ्लॅट क्र.ए-२०५, पुर्णिमा अपार्टमेंटस्, पेड्डर रोड, जसलोक हॉस्पिटलजवळ कंबाला हिल, डॉ. जी देशमुख मार्ग, मुंबई-४०००२६, महाराष्ट्र. **३. रमेश डव्ल्यु. सावंत,** पलॅट क्र.ए-२०५, पुणिंमा अपार्टमेंटस्, पेड्डर रोड, जसलोक हॉस्पिटलजवळ, कंबाला हिल, डॉ. जी देशमुख मार्ग, मुंबई-४०००२६, महाराष्ट्र. ४. विक्रांत रमेश सावंत, फ्लॅट क्र.ए-२०५, पुर्णिमा अपार्टमेंटस, पेङ्क रोड, जसलोक हॉस्पिटलजवळ, कंबाला हिल, डॉ. जी देशमुख मार्ग, मुंबई-४०००२६, महाराष्ट्र. <mark>२) ऋण खाते क्र.: १४६७३११०. ३) ऋण रक्</mark>रम रु.१,३५,००,०००/- (रुपये एक कोटी पस्तीस लाख फक्त). ४) प्रतिभृतीचे मालमनेचे तपशिल तारण मालमनाः मालमनेचे तपशीलः पलॅट क्र.ए-२०५ (क्षेत्रफळ ९४२ चौ.फु. कार्पेट क्षेत्र), २रा मजला, ए विंग, पुणिमा अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, दी न्यु पुणिमा अपार्टमेंटस को-ऑप. हीसिंग सोसावटी लि., २३, पेड्डर रोड, डॉ. जी देशमुख मार्ग, जमीन सी.एस.क्र.७२२, मलबार-कबाला हिल विभाग, मुंबई-४०००२६, महाराष्ट्र वेथील जागेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: उत्तर-एम एल डहाणुकर रोड, दक्षिण-रशिवन लावब्ररी; पुर्व-तंतुवी इमारत; पश्चिम-पेड्डर रोड. ५) मागणी सूचन दिनांक: ३०.०६.२०२३. ६) देय रक्कम: २७.०६.२०२३ रोजी देय रु.१,२७,५१,६१५.२० (रुपये एक कोटी सत्तावीस लाख एकावन्न हजार सहारो पंधरा आणि पैसे वीस फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्वंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्पिक लागु पुढील व्याज.

तुम्ही कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचनेपासून ६० दिवसात वर नमूद संपूर्ण रक्कम तसेच पुढील व्याज जम करावे अन्यथा खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे नमूद प्रतिभूतींवर कायद्यान्वये आवश्यक ती कारवाई करतील. कृपया नोंद असावी की, सरफायसी कायद्याच्या कल्प्र १३(१३) नुसार तुम्हाला आमच्या अनुमतीशिवाय वर संदर्भीत प्रतिभूतीची विक्री किंवा हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे.

तारणकर्त्यांना एचडीबीएफएसच्या परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स किंवा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभृती हस्तांतरण करण्यापास् खिण्यात बेत आहे. ३. कोणतेही प्रश्न किंवा तजवीजीसाठी कृपया संपर्क: प्राधिकृत अधिकारी-कुमारी मिताली अदुकिया, मोवा: ९९८७९१९१८० आणि मंगेश खंडाईत, मोवा: ८३०८७७७०१४, एचडीबी फावनान्शियल सर्विसेस लिमिटेड.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०८.०७.२०२३

> INDOSTAR CAPITAL FINANCE LIMITED **नोंदणीकृत कार्यालय** : युनिट क्र.५०५, ५वा मजला, विंग २/ई, कॉर्पोरेट अव्हेन्यू, अंधेरी - घाटकोपर लिंक रोड,

परिशिष्ट-४-ए पहा नियम ८(६) ची तरतूद (स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना) सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सहवाचिता नियम (६) च्या तरतुदीसह सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सीआयएनःएल६५१००एमएच२००९पीएलसी२६८१६०, संपर्क क्र.ः श्री.बेसिल मार्टिरेस - मोबा. क्र.ः ९८२०७८८३६४

याद्वारे सर्वसाधारणपणे लोकांना आणि विशेषत: कर्जदारांना सूचना देण्यात आली आहे की ज्यांनी येथे नमूद केलेल्या प्रतिभृत मालमत्तेचा ताब वेण्याच्या अनुषंगाने इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेडच्या ग्राधिकृत अधिकाऱ्याने (यापुढे ग्रतिभूत कर्जदार म्हणून उल्लेखीत) कर्जदारांकडून देय कमेच्या वसुलीसाठी सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या आमच्या विक्री आणि विपणन आणि ई-लिलाव सेवा भागीदाराच्या वेब पोर्टलवर प्रस्ताव ऑनलाइन सादर करण्यासाठी आमंत्रित केले आहे मे. इनव्हेन्ट ऑन सोल्यूशन्स ग्रा.लि. (इनव्हेन्टऑन) म्हणजेच https://auctions.inventon.in स्थावर मालमत्तेच्या खरेदीसाठी खाली स्वाक्षरी करून, येथे वर्णन केल्याप्रमाणे. प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दींकडे कर्जदाराचे लक्ष वेथले जाते. ही मालमत्ता जसे आहे जे आहे, जसे जे आहे, जे काही आहे तेथे आधार आहे आणि कोणताही आधार नाही या आधारावर वास्तविक ताब्यात आहे, ज्याचे तपशील खाली दिले आहेत:

चकाला, मुंबई सिटी, मुंबई-४०००९३, भारत. ई-मेलः contact@indostarcapital.com

कर्जदाराचे तपशिल	१३(२) नुसार मागणी सूचना दिनांक	मालमत्तेचे तपशील	आरक्षित मूल्य/इरठे	ई-लिलावाची	
कर्ज खाते क्र.एलएसएमयुएम०३४१८	व रक्कम	संबंधीत मालमत्ताः मालमत्ताः कार्यालय	/बोली वाढविण्याची	तारीख व वेळ	
-१९०००२७८२ व एलएसएमयुएम०६१२१ -२२०००५५८४	दिनांक: ०३ मार्च, २०२३ रू.१,९८,२९,७३१/-(रूपये एक कोटी अठठ्याण्णव लाख	क्र.६०८, ६वा मजला, कॉनकॉर्ड प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., प्लॉट क्र.६६ए, सेक्टर ११, सीबीडी	स्वकम रू.२,०१,७६,७२५/- रू.२०,१७,६७२.५ रू.१०,०००/-	०९ ऑगस्ट, २०२३ वेळ: स.१०.३०वा ते स.१९.३०वा पर्यंत ५ मिनिटांच्या अमर्वाद विस्ताग्रसह	
शाखाः मुंबई कर्जवार : सुमन रोडवेज कॉर्पोरेशन प्रा.लि. सह-कर्जवारः १. श्री. सतिश ईश्वर्रासेंग चौधरी २. श्री. ईश्वर्रासेंग चौधरी	एकोणतीस हजार सातशे एकतीस फक्त) आणि रू.१३,७१,८५२/ – (रूपये तेरा लाख एकाहत्तर हजार आठशे बाद्य फक्त, पुढील व्याज व शुल्क देव तारखेपयैत	बेलापूर, नवी पुंबई, महाराष्ट्र = ४००६२४. उत्तर: आयडीवल ट्रेड सेन्टर; दक्षिण: सकाराम पाटील मार्ग; पूर्व: हिल्टन सेन्टर; पश्चिम: एमएसईबी उपनगर			

ई-लिलाबाच्या अटी आणि नियम: १. बिक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी, कृपया https://www.indostarcapital.com/ क प्रदान केलेल्या लिंकचा आणि आमच्या विक्री आणि विपणन आणि ई-लिलाव सेवा प्रदात्याच्या वेबसाइटचा संदर्भ घ्या, https:// auctions.inventon.in प्रतिभूत धनकोची वेबसाइट.

२. ते आमच्या पोर्टलबर https://www.indostarcapital.com/Auction-Terms-and-Conditions या लिंकखाली प्रकाशित केले आहेत. ३. कोणत्याही चौकशीसाठी, मालमत्तेची माहिती आणि तपासणी, समर्थन, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाइन प्रशिक्षणासाठी, संभाव्य बोलीदार आमच्या विक्री आणि विपणन आणि ई-लिलाव सेवा भागीदार मे. इन्व्हेंटऑन सोल्युशन्स प्रा. लिमिटेड च्या ग्राहक सेवा वितरण (सीएसडी) विभागाशी संपर्क साधू शकतात, दूरघ्वनीद्वारे क्रमांक:+९१ ९८३३४७८७४८/९०२९०८६३२१ आणि ई–मेल आवडी: care@inventon.net किंवा manoj.das@inventon.net किंवा प्राधिकृत अधिकारी, **श्री.बेसिल मार्टिरेस**-मोबा.क्र.:९८२०७८८३६४.

दिनांकः ०८.०७.२०२३ मे. इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड

BAJA.

ठिकाणः मुंबई

#### बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४१९०१४. / शाखा कार्यालय: ७वा मजला सुमेर प्लाज्ञा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ट पाडा, बेल्फअर सोसायटी, मरोळ, अंघेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९, मारत. आणि सी, ४, प्लॉट क.१२, कोहिन्स इस्टेट ही सो.. मुला रोड, कमल नमन बजाज गार्डनजवळ, वाकडेवाडी, पुणे-४११००३. **आणि** २ला मजला, माईश्री व्हेन्बर्स, प्लॉट क्र.२९, ४५, कामग चौक, प्रवोधनकर ठाकरे नगर, एन२, सिडको, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३१००७.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

**मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना दे आहे की. त्यांनी **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**कडून त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुद्दल रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे **नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए)** झाले आहे. तदनुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सुचनेप्रमाणे भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपुर्ण थकबाकी रक्कम असलेली

कर्ज खाते क्र. /कर्जदार/सह-कर्जदार/ जामिनदाराचे नाय य पत्ता	प्रतिभूती/तारण स्थावर मालमत्ता अंमलव जावणी करावयाचे मालमत्तेचा पत्ता	मागणी सूचना तारीख व रक्कम
शाखाः सुंबई (कर्जक्र: ४०५एचएसएल९१०४५८००च ४०५एसटीवाय९१२१७४८१) १) लिलित रुटी. देंगाड (कर्जदार) पत्ताः ए १६०६, १६वा मजला, प्लॉट क्र.३८९, ३९०, ३९७, ए५, मंगल सुष्टी कोहीसोलि., एसके राठोड रोड, आंबेडकर नगर, रेस कोर्स, मुंबई, महाराष्ट्र– ४०००३४.	खाली नमुद विगररोत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, समुद्धी एल्हरग्रीन्स इमारत क्र.३६, सपे अंबरनाथ-४२१५०३: चतुसिमा: पूर्व: करवाण कर्जत रोड, पश्चिम: मौजे जुवेली गावाच्या सिमा; उत्तर: गट क्र.६; दक्षिण: गट क्र.६/मौजे जुवेली गावाच्या सिमा, मौजे चामतोली गावाच्या सिमा.	२९ जून, २०२३ रु.२१,१९,५८४/- (रुपये एकवीस लाख अकरा हजार पाचशे चीऱ्याऐंशी फक्त)
शाखाः औरंगाबाद (कर्ज क्र.: एच४१७डीएचवी००२०८७६, एच४१७डीएचटी००२०८७७, एच४१७डीएचटी००२०८७८) १) निलेश प्रकाश चट्हाण (कर्जदार) २) अंगिरा निलेश चट्हाण (सह-कर्जदार) दोचांचा पमाः जी.क्र.१५७/पी, एफ क्र.ए-१, १०१, मंजीत प्राईड, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३११३६.	खाली नमुद विगररोत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.ए-१-१०१, १ला मजला, इमारत टाईप-१, मंजीत प्राईट, फ्लॉट क्र.३१६, ३१६-ए, ३१७ व ३१७-ए, तिसगाव, सेक्टर ग्रोथ सेन्टर, वाळुंज, महानगर-१, औरंगाबाद-४३१००१.	२९ जून, २०२३ रु. ३२,४०,३६४/– (रुपये बत्तीस लाख चाळीस हजार तिनशे चौसष्ट फक्त)
शाखाः पुणे (कर्जकः: एच४०२एचएचएल०२८४११५, एच४०२एचएलटी०२९७६५१) १) प्रमधेश करंदीकर (कर्जदार) २) अध्िवनी प्रमधेश करंदीकर (सह–कर्जदार) दोषांचा पत्ताः प्लॉट क्र.३६, गणेश कंप्रम्लेक्स, दांगट पाटील नगर, एनडीए रोड, दांगड इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ, शिवाणे खडकवासला, पुणे, महाराष्ट्र-४११०२३. दुसराः प्लॉट क्र.२०५, २रा मजला, शिवाई कॉम्प्लेक्स, सीटीएस क्र.१९१० ते १२०६, उत्तमनगर, शिवाणे, पुणे–४११०२३.	खाली नमुद बिगररोत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.२०५, २रा मजला, शिवाई कॉम्प्लेक्स, सीटीएस क्र.१९९० ते १२०६, उत्तमनगर, शिवाणे, पुणे-४११०२३. चतुसिमा: पूर्व: मागची बाजु, पश्चिम: फ्लॅट क्र.२०२; उत्तर: फ्लॅट क्र.२०४; दक्षिण: पावऱ्या.	२९ जून, २०२३ रु. २७,०३,४५८/– (रुपये सत्तावीस लाख तीन हजार चारशे अड्डावन्न फक्त)
शास्त्राः मुंबई (कर्जं क्रः: ४०५एचएसओ७३४९२०२४) १) विपुल भगवान कोळी (कर्जदार) २) श्वेता रविंद्र मेहेर (सह–कर्जदार) दोषांचा पत्ताः एल ६बी/५०४, प्रतिक्षानगर, सायन, कोळीवाडा, मुंबई, महाराष्ट्र–	खाली नमुद विगरशेत जिमिनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट फ्र.१६०३, १६वा मजला, बी विंग, कासा रिओ रिव्हर स्पेस, निळजे गाव, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पुर्व, ळाणे, महाराष्ट्र-४२१२०४.	२४ जून, २०२३ रु.७८,२२,४०५/- (रुपये अठ्ठ्याहत्तर लाख बावीस हजार चारशे पाच फक्त)

नेवा न झालेल्या सूचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सह्रा आहे की, त्यांनी सद सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पुढील ब्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा (**बजाज होसिंग फायना**न <mark>लेमिटेड</mark>कडे उपलब्ध अन्य इतर अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑप सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. बरनामित पक्षकारांना सह्रा आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**वर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षका

अधिकार हित करू नये. दिनांक: ०८.०७.२०२३, ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटे